

कलम 2 एच नमुना (अ)
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये विभागावर लोकप्राधिकारी यांची यादी
शासकीय विभागाचे नांव

कलम 2 (एच) A/B/C/D

| अ.क्र. | लोक प्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखांचे पदनाम | ठिकाण/पत्ता |
|--------|---------------------------------|---|---------------------------------|
| 1 | महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर | आयुक्त, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर | टाऊन हॉल, मुख्य प्रशासकीय इमारत |

कलम 2 एच नमुना (ब)
शासनाकडून पुरेसा प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी.

शासकीय विभागाचे नांव

कलम 2 (h) (i) (ii) अंतर्गत

| अ.क्र. | लोक प्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखांचे पदनाम | ठिकाण/पत्ता |
|--------|---------------------------------|---|---------------------------------|
| 1 | महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर | आयुक्त, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर | टाऊन हॉल, मुख्य प्रशासकीय इमारत |

संगणकीरणासाठीचा कृती आराखडा
कृती आराखड्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना :-

संगणकीकरणाचे तीन टप्पे :-

कलम 4 अंतर्गत अनिवार्य प्रकाशनाचे कार्य.

महत्वाच्या लोकभिमुख विभागाच्या कार्यप्रमालीची माहिती संगणकीकृत करणे.

उर्वरित माहितीचे संगणकीकरण.

संगणकीकरणाचे विविध टप्पे :-

विशिष्ट विषयाचे प्राधान्याने संगणकीकरण.

संगणकीकरणासाठी आर्थिक तरतुद.

संगणकीकरणासाठी कालावधी निश्चित करणे.

कलम 4 (1) (b) (i)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9)

कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल.

कार्यालयाचे नांव :- उप अभियंता वॉर्ड क्र (9), महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर.

पत्ता :- महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर.

कार्यालय प्रमुख :- आयुक्त, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर

शासकिय विभागाचे नांव :- उप अभियंता वॉर्ड क्र (9), महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर कोणत्या

मंत्रालयाच्या खात्याच्या अधिनस्त :- नगर विकास विभाग

कार्यक्षेत्र : महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर, भौगोलिक :- छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासीक शहर असुन शहराचे एकूण क्षेत्रफळ 138 चौ.कि.मी. इतके आहे.

कार्यानुरूप :- उप अभियंता वॉर्ड क्र (9) अंतर्गत एकुण 12 प्रभागातील रस्ते, इमारत, उद्यान व ड्रेनेज संबंधी विविध विकास कामे पारपाडली जातात. या विभागा मार्फत क्रांतीचौक येथील उड्डाणपुला खाली छत्रपती शिवाजी महाराज यांचा 21 फुट उंचीचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे.

विशिष्ट कार्य :- या विभागा अंतर्गत शासकीय अनुदाना अंतर्गत नाविण्यपुर्ण योजनेतुन संत एकनाथ रंग मंदीर इमारतीचे नुतनीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे.

विभागाचे ध्येय धोरण :- लोकउपयोगी मुलभुत सुविधांची कामे व त्यांची देखभाल व दुरुस्ती.

धोरण :- मा. सर्व साधारण सभा ठरविते.

सर्व संबंधित कर्मचारी :- उप अभियंता वॉर्ड क्र (9), अंतर्गत विविध विकास कामे करणे.

कार्य :- उप अभियंता वॉर्ड क्र (9), अंतर्गत येणाऱ्या विविध 12 प्रभागांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करून मंजुरीअंती काम हाती घेऊन पुर्ण करणे.

मालमत्तेचा तपशिल :- समाज मंदीरे, सार्वजनिक शौचालय, शाळा इमारती, पाण्याची टाकी, खुल्या जागा, विद्युत खांब, ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईन इत्यादी.

उपलब्ध सेवा :-

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल :-

कलम 4 (1) (b) (ii) नमुना (अ)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल.

अ

| अ.क्र. | पदनाम | अधिकार-आर्थिक | कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय/परिपत्रक नुसार | अभिप्राय |
|--------|-------------------------------------|---------------|--|----------|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र ⁽⁹⁾ | --- | --- | --- |

ब

| अ.क्र. | पदनाम | अधिकार-प्रशासकीय | कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय/परिपत्रक नुसार | अभिप्राय |
|--------|-------------------------------------|------------------|--|----------|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र ⁽⁹⁾ | --- | --- | --- |

क

| अ.क्र | पदनाम | अधिकार-फौजदारी | कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय/परिपत्रक नुसार | अभिप्राय |
|-------|-------------------------------------|----------------|--|----------|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र ⁽⁹⁾ | --- | --- | --- |

ड

| अ.क्र. | पदनाम | अधिकार-अर्धन्यायीक | कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय/परिपत्रक नुसार | अभिप्राय |
|--------|-------------------------------------|--------------------|--|----------|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र ⁽⁹⁾ | --- | --- | --- |

कलम 4 (1) (b) (ii) नमुना (ब)
**महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), कार्यालयातील अधिकारी
व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशिळ.**

| अ.क्र. | पदनाम | कर्तव्ये | कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय/परिपत्रक * नुसार | अभिप्राय |
|--------|-----------------------------|---|--|----------|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र (9) | 1. अर्थसंकल्पात समाविष्ट असलेल्या प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके सादर करणे. 2. पुर्ण केलेल्या कामांची देयके अदाईस्तव सादर करणे. | मा. सर्व साधारण सभा व मा. स्थायी समितीने वेळोवेळी पारीत केलेल्या आदेशान्वये. | |
| 2 | शाखा अभियंता | 3. अर्थसंकल्पात समाविष्ट असलेल्या प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके प्रत्यक्ष सर्वेक्षण करून तयार करणे व मंजुरीस्तव सादर करणे. 4. पुर्ण केलेल्या कामांची देयके प्रत्यक्ष मोजमाप घेबुन अदाईस्तव सादर करणे. | मा. सर्व साधारण सभा व मा. स्थायी समितीने वेळोवेळी पारीत केलेल्या आदेशान्वये. | |

प्रशासकीय

| | | | | |
|---|-----------------------------|-----|-----|-----|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र (9) | --- | --- | --- |
|---|-----------------------------|-----|-----|-----|

कलम 4 (1) (ब) (iii)

**निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन
(कामाचा प्रकार/नांव)**

कामाचे स्वरूप :- उप अभियंता वॉर्ड क्र (9), अंतर्गत येणाऱ्या विविध 12 प्रभागांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करून मंजुरीअंती काम हाती घेऊन पुर्ण करणे.

संबंधित तरतुद :- अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार

अधिनियमाचे नांव :- मा. सर्व साधारण सभेने मंजुर केलेल्या अर्थसंकल्पाप्रमाणे.

नियम :-

शासन निर्णय :-

परिपत्रके :-

कार्यालयीन आदेश :-

| अ.क्र. | कामाचे स्वरूप | कालावधी दिवस | कामासाठी जबाबदार अधिकारी | अभिप्राय |
|--------|--------------------------|----------------|--------------------------|----------|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र (9) | कामावर अवलंबुन | संबंधीत शाखा अभियंता | -- |

टिप :- कलम 4 (1) (b) (ii)

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरीता अधिनियम, नियम, शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांचा आधार घेऊनच कार्यपद्धती ठरते. प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकारांची अंमलबजावणी कशी होते याची पद्धती प्रकाशित करणे यासाठी लोकप्रतिनिधी माहितीचे संकलन परस्पर संबंध व कार्यपद्धती ठरविण्यासाठी वर अनुनिर्देशीत अटी नुसार पुरता करावी.

उदा :- प्रकरणाचा निपटारा करण्याची कार्यपद्धती?

सुनावणीच्या तारखा निश्चितीची कार्यपद्धती?

कालक्रमानुसार प्रकारणांचा निपटारा केला जातो का?

काही विशेष प्रकरणांना प्राधान्य दिले जाते का?

उदा :- अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती/सवलत देण्याची कार्यपद्धती/लाभार्थीच्या निवडीची कार्यपद्धतीची विस्तृत माहिती काही विशिष्ट कोटा जातो काय? कोणत्या निकषाप्रमाणे निवड केली जाते? कालक्रमानुसार निवड असते का? या सर्व बाबी संदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे.

उदा :- पुनरावृत्ती कार्याच्या कार्यालयीन कार्यपद्धती संबंधी माहितीचे प्रकाशन करणे. प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये विविध स्तरांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. प्रत्येक कर्मचाऱ्यांची कार्यपद्धतीमध्ये जी विशिष्ट भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ती दर्शविण्यात यावी.

कलम 4 (1) (ब) (iv) नमुना (अ)
नमुन्यामध्ये कामाचे प्रगटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

| अ.क्र. | काम/कार्य | कामाचे प्रमाण | आर्थिक लक्ष | अभिप्राय |
|--------|---|-------------------------------|---------------------|----------|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र (9), अंतर्गत येणाऱ्या विविध 12 प्रभागांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करून मंजुरीअंती काम हाती घेऊन पुर्ण करणे. | अर्थसंकल्पातील तरतुदी प्रमाणे | उपलब्ध तरतुदी नुसार | |
| | | अर्थसंकल्पातील तरतुदी प्रमाणे | उपलब्ध तरतुदी नुसार | |
| | | अर्थसंकल्पातील तरतुदी प्रमाणे | उपलब्ध तरतुदी नुसार | |
| | | करारनामा प्रमाणे | | |
| | | शासन निर्देशानुसार | उपलब्ध तरतुदी नुसार | |
| | | शासन निर्देशानुसार | उपलब्ध तरतुदी नुसार | |

कलम 4 (1) (ब) (iv) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा कामावर अवलंबून काम पुर्ण होण्यासाठी प्रत्येक कामाची कालमर्यादा :-

| अ.क्र. | काम/कार्य | दिवस/तास पुर्ण करण्यासाठी | जबाबदार अधिकारी | तक्रार निवारण अधिकारी |
|--------|---|---------------------------|----------------------|--|
| 1 | उप अभियंता वॉर्ड क्र (9), अंतर्गत येणाऱ्या विविध 12 प्रभागांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करून मंजुरीअंती काम हाती घेऊन पुर्ण करणे. | कामावर अवलंबून | संबंधित शाखा अभियंता | उप अभियंता वॉर्ड ड (रस्ते, इमारत, उद्यान व ड्रेनेज), |

कलम 4 (1) (ब) (v) नमुना (अ)

उप अभियंता वॉर्ड क्र (9), विभागातील कामाशी संबंधित नियम/अधिनियम

| अ.क्र. | सूचना पत्रकावर दिलेले विषय | नियम क्रमांक व वर्षे | अभिप्राय (असल्यास) |
|--------|--|----------------------|--------------------|
| 1 | शासनाची सार्वजनिक बांधकाम विभागातील नियमावली व वेळोवेळी निर्गमित होणारी तांत्रिक परिपत्रके | --- | --- |

**कलम 4 (1) (ब) (v) नमुना (ब) उप अभियंता वॉर्ड क्र (9),
विभागातील कामाशी संबंधित शासन निर्णय**

| अ.क्र. | शासन निर्णयानुसार दिलेले विषय | शासन निर्णय क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
|--------|--|-----------------------------|--------------------|
| 1 | शासनाची सार्वजनिक बांधकाम विभागातील नियमावली व वेळोवेळी निर्गमित होणारी तांत्रिक परिपत्रके | --- | --- |

**कलम 4 (1) (ब) (v) नमुना (क)
उप अभियंता वॉर्ड क्र (9), विभागातील कामाशी संबंधित परिपत्रके**

| अ.क्र. | शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय | परीपत्रक क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
|--------|--|--------------------------|--------------------|
| 1 | शासनाची सार्वजनिक बांधकाम विभागातील नियमावली व वेळोवेळी निर्गमित होणारी तांत्रिक परिपत्रके | --- | --- |

**कलम 4 (1) (ब) (v) नमुना (ड) उप अभियंता वॉर्ड क्र (9),
विभागातील कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रिके.**

| अ.क्र. | विषय | क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
|--------|--|-----------------|--------------------|
| 1 | शासनाची सार्वजनिक बांधकाम विभागातील नियमावली व वेळोवेळी निर्गमित होणारी तांत्रिक परिपत्रके व जिल्हा दरसूचि | | |

कलम 4 (1) (ब) (v) नमुना (इ)
महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), कार्यालयामध्ये उपलब्ध दस्ताऐवजांची यादी. दस्ताऐवजांचा विषय

| अनु. क्र. | दस्ताऐवजाचा प्रकार | विषय | संबंधित व्यक्ती/ पदनाम | व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास |
|-----------|--------------------|------|------------------------|---|
| 1 | | | | |

अभिलेख्याची संपूर्ण यादी प्रत्येक लोकप्राधिकारी संस्था तयार करेल. अभिलेख्यामध्ये दस्ताएवज, नस्ती संगणीकृत माहिती इत्यादी असले. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ही माहिती तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यादी वापरण्यास, तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहिजे. तसेच आवश्यकतेनुसार नमुने घेण्याच्या कार्यपद्धतीचाही अंतर्भाव असावा.

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्तीची यादी करावी, त्यांचे वर्गीकरण करावे. दस्ताएवजांची विस्तृत माहिती, नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे. काही दस्ताएवज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत, त्यांची यादी करून ठेवणे. लवकर सापडण्याच्या हेतूने ही यादी कार्यालयामध्ये कक्षाप्रमाणे, टेबलप्रमाणे तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे तयार करावी.

कलम 4 (1) (अ) (vi)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), विभागातील कामाशी संबंधित कार्यालयामध्ये दस्ताएवजांची वर्गवारी

| अ. क्र. | विषय | दस्ताएवजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंद पुस्तक, व्हाऊचर इ. | प्रमुख बाबींचा तपशीलवार | सुरक्षित ठेवण्याचा कालावधी |
|---------|--|--|----------------------------|----------------------------------|
| 1 | कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविणे | हजेरी पुस्तक | --- | कायम |
| 2 | कर्मचाऱ्यांच्या रजा नोंद करणे. | किरकोळ रजा रजिस्टर | आवश्यकते प्रमाणे. | कायम |
| 3 | आलेले पत्र नोंदविणे. | आवक नोंदवही | आवश्यकते प्रमाणे. | कायम |
| 4 | विभागातुन जाणाऱ्या पत्राची नोंद करणे. | जावक नोंदवही | आवश्यकते प्रमाणे. | कायम |
| 5 | विषयानुरूप नस्तीच्या पत्र व्यवहाराची आवक जावक नोंद ठेवणे | समक्रमांकाची नोंदवही | आवश्यकते प्रमाणे. | कायम |
| 6 | देयकाची नोंद करणे | देयक रजिस्टर | आवश्यकते प्रमाणे. | कायम |
| 7 | वेगवेगळ्या विषयांच्या नस्तींची नोंद करणे. | नस्ती नोंदवही | आवश्यकते प्रमाणे. | कायम |
| 8 | सुरक्षा अनामत रकमेची नोंद करणे. | सुरक्षा अनामत नोंदवही | आवश्यकते प्रमाणे. | कायम |

| | | | | |
|----|------------------------------|-----------------|-------------------|------|
| 9 | देयकांच्या रकमेची नोंद करणे. | नोंदणी पुस्तक | आवश्यकते प्रमाणे. | कायम |
| 10 | हिशोब करणे. | कॅशबुक | आवश्यकते प्रमाणे. | कायम |
| 11 | निविदांची नोंद करणे. | निविदा नोंदवाही | आवश्यकते प्रमाणे. | कायम |

कलम 4 (1) (ब) (vii)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर, येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), विभागातील कामाशी संबंधित कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

| अनु. क्र. | सल्ला मसलतीचा विषय | कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन | कोणत्या अधिनियमा/नियमा/परिपत्रकाद्वारे | पुनरावृत्तीकाळ |
|-----------|--------------------------------------|---|--|----------------|
| 1 | नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणे. | प्राप्त झालेल्या दैनंदिन तक्रारीचे निवारण करण्यात येते. | --- | --- |

टिप :- कलम 4 (1) (ब) (vii) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम/नियम/ परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापूर्वी/राबवितांना जनतेची मते/आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीची माहिती देणे अपेक्षित आहे. अनेक वेळा समितीची स्थापना करून शिबीराद्वारे/ग्रामसभेद्वारे जनसुनवाई अथवा कर्मचाऱ्यांच्या दरबारातून जनमताची चाचपणी करण्यांत येते.

कलम 4 (1) (ब) (viii) नमुना (अ)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड ड (रस्ते, इमारत, उद्यान व ड्रेनेज), विभागातील कामाशी संबंधित कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे.

| अनु. क्र. | समितीचे नांव | समितीचे सदस्य | समितीचे उद्दिष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|-----------|--------------|---------------|------------------|------------------------|--|------------------------------|
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम 4 (1) (ब) (viii) नमुना (ब)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर, येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), विभागातील कामाशी संबंधित कार्यालयाच्या अधिसभांचे यादी प्रकाशित करणे.

| अनु. क्र. | अधिसभेचे नांव | सभेचे सदस्य | सभेचे उद्दिष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|-----------|---------------|-------------|----------------|------------------------|--|------------------------------|
| | | | | | | |

| | | | | | | |
|---|-------|-------|-------|-------|-------|-------|
| | | | | येते | नाही | |
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम 4 (1) (ब) (viii) नमुना (क)

महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), विभागातील कामाशी
संबंधित कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे.

| अनु. क्र. | परिषदेचे नांव | परिषदेचे सदस्य | परिषदेचे उद्दिष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|--------------|------------------|-------------------|----------------------|---------------------------------|---|------------------------------------|
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम 4 (1) (ब) (viii) नमुना (ड)

महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), विभागातील कामाशी
संबंधित कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे.

| अनु. क्र. | संस्थेचे नांव | संस्थेचे सदस्य | संस्थेचे उद्दिष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्या साठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|--------------|------------------|-------------------|----------------------|---------------------------------|---|------------------------------------|
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम 4 (1) (ब) (ix)

महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), विभागातील कामाशी
संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन.

| अ. क्र. | पदनाम | अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नांव | वर्ग | रुजू दिनांक | दुरध्वनी क्र./ फॅक्स/ई-मेल | एकूण वेतन |
|------------|------------------|---------------------------------|------|-------------|----------------------------------|-----------|
| 1. | उप अभियंता | श्री. किरण तमनर | 2 | 25/02/2019 | 2333536 ते 40 (342) | 81151.00 |
| 2. | कनिष्ठ अभियंता | श्री. अक्षय लक्ष्मणराव कदम | 3 | 12/03/2024 | 2333536 ते 40 (342) | 63224.00 |
| 3. | लिपिक टंकलेखक | श्री. राजेश विठ्ठलराव पाटील | 3 | 08/10/2020 | 2333536 ते 40 (342) | 37958.00 |
| 4. | लिपिक टंकलेखक | श्री. वासेक अल्ली कुरैशी | 3 | 10/09/1998 | 2333536 ते 40 (342) | 49650.00 |
| 5. | शिपाई | श्री.प्रकाश अंभारे | 4 | 08/09/1986 | 2333536 ते 40 (342) | 66990.00 |

| | | | | | | |
|-----|--------------|------------------------------------|---|------------|------------------------|----------|
| 6. | शिपाई | श्री. कार्तिक हरने | 4 | 14/03/2023 | 2333536 ते 40 (342) | 27120.00 |
| 7. | बांधकाम मजुर | श्री. सांडु शेंडगे | 4 | 05/01/2004 | 2333536 ते 40 (342) | 62478.00 |
| 8. | बांधकाम मजुर | श्री. काळुराम सोनवणे | 4 | 30/09/1991 | 2333536 ते 40 (342) | 69580.00 |
| 9. | बांधकाम मजुर | श्री. जगन भालेराव | 4 | 05/01/2004 | 2333536 ते 40 (342) | 51404.00 |
| 10. | बांधकाम मजुर | श्री. भाऊसाहेब मोकळे | 4 | 05/01/2004 | 2333536 ते 40 (342) | 43720.00 |
| 11. | बांधकाम मजुर | श्री. राजेंद्र देहाडे | 4 | 05/01/2004 | 2333536 ते 40 (342) | 52986.00 |
| 12. | जवान | श्री. अशोक एकनाथ साळवे | 4 | 31/03/1999 | 2333536 ते 40 (342) | 56055.00 |
| 13. | सफाई मजूर | श्री. राजु रामदिया रिडलॉन | 4 | 11/07/2000 | 2333536 ते 40 (342) | 51297.00 |
| 14. | सफाई मजूर | श्री. सचिन रमेश लाहोट | 4 | 08/12/2006 | 2333536 ते 40 (342) | 51034.00 |
| 15. | सफाई मजूर | श्री. राजेश उजाला चावरीया | 4 | 16/01/2004 | 2333536 ते 40 (342) | 48643.00 |
| 16. | सफाई मजूर | श्री. पंकज राजेश चावरीया | 4 | 11/06/2014 | 2333536 ते 40 (342) | 26773.00 |
| 17. | सफाई मजूर | श्री. सचिन शाम लाहोट | 4 | 29/06/1983 | 2333536 ते 40 (342) | 52009.00 |
| 18. | सफाई मजूर | श्री. उत्तम शेकुंजी मोकळे | 4 | 27/01/2004 | 2333536 ते 40 (342) | 51404.00 |
| 19. | सफाई मजूर | श्री. रमेश इंद्रसिंग भुंबक | 4 | 17/07/2014 | 2333536 ते 40 (342) | 39426.00 |
| 20. | सफाई मजूर | श्री. विक्की गणेश लाहोट | 4 | 02/11/2013 | 2333536 ते 40 (342) | 21758.00 |
| 21. | सफाई मजूर | श्री. महेंद्रसिंग अमरसिंग लाहोट | 4 | 05/01/2004 | 2333536 ते 40 (342) | 55395.00 |

टिप :- 1. हे प्रकाशन प्रत्येक वर्षाला करावे लागेल.

2. महत्वाचे बदल तातडीने प्रकाशित केले पाहिजेत. उदा.प्रमुखांची बदली इ.

कलम 4 (1) (ब) (x)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9) कार्यालयातील अधिकारी
व कर्मचाऱ्यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

| अ. क्र. | वर्ग (नाव) | वेतन रुपरेषा | इतर अनुज्ञेय भत्ते | | |
|------------|---------------------------------|-----------------|--|--|---|
| | | | नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता) | प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता,) | विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता) |
| 1. | श्री. किरण तमनर | 3 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 2. | श्री. अक्षय लक्ष्मणराव कदम | 3 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 3. | श्री. राजेश विठ्ठलराव पाटील | 3 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 4. | श्री. वासेक अली कुरैशी | 3 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 5. | श्री. प्रकाश अंभारे | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 6. | श्री. कार्तिक हरने | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 7. | श्री. सांडु शेंडगे | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 8. | श्री. काळुराम सोनवणे | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 9. | श्री. जगन भालेराव | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 10. | श्री. भाऊसाहेब मोकळे | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 11. | श्री. राजेंद्र देहाडे | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 12. | श्री. अशोक एकनाथ साळवे | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 13. | श्री. पुनमचंद दौलत पचलोरे | 3 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 14. | श्री. राजु रामदिया रिडलॉन | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 15. | श्री. सचिन रमेश लाहोट | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 16. | श्री. राजेश उजाला चावरीया | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 17. | श्री. पंकज राजेश चावरीया | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 18. | श्री. सचिन शाम लाहोट | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 19. | श्री. उत्तम शेकुंजी मोकळे | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 20. | श्री. रमेश इंद्रसिंग भुंबक | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 21. | श्री. विककी गणेश लाहोट | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |
| 22. | श्री. महेंद्रसिंग अमरसिंग लाहोट | 4 | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे | नियमाप्रमाणे |

कलम 4 (1) (ब) (xi)

औरंगाबाद महानगरपालिका येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9) कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व
खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

- ◆ अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- ◆ अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

| अनु. क्र. | अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन | अनुदान | नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल) | अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात | अभिग्राय |
|-----------|-----------------------------|--------|---------------------------------------|-------------------------------------|----------|
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

टिप :- प्रत्येक कार्यालय वरील माहिती कोणत्याना कोणत्या प्रारूपानुसार तयार करत असते असे प्रारूप त्यांना वापरता येईल.

कलम 4 (1) (ब) (xii) नमुना (अ)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9) कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती 2024-2025 या वर्षासाठी प्रकाशित करणे.

- ◆ कार्यक्रमाचे नांव.
- ◆ लाभार्थीच्या पात्रता संबंधिच्या अटी व शर्ती.
- ◆ लाभ मिळण्यासाठीच्या अटी.
- ◆ लाभ मिळण्यासाठीची कार्यपद्धती.
- ◆ पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र.
- ◆ कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती.
- ◆ अनुदान वाटपाची कार्यपद्धती.
- ◆ सक्षम अधिकाऱ्यांचे पदनाम.
- ◆ विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क.
- ◆ इतर शुल्क,
- ◆ विनंती अर्जाचा नमुना.
- ◆ सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्ताऐवज/दाखले)
- ◆ जोड कागदपत्राचा नमुना.
- ◆ कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम.
- ◆ तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी. (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गांव पातळी)
- ◆ लाभार्थीची यादी खालील नमुन्यात.

कलम 4 (1) (ब) (xii) नमुना (ब)

महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9),कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

योजना/कार्यक्रमाचे नांव

| अ. क्र. | लाभार्थीचे नांव व पत्ता | अनुदान/लाभ याची रक्कम/स्वरूप | निबड पात्रतेचे निकष | अभिप्राय |
|---------|-------------------------|------------------------------|---------------------|----------|
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

टिप :- विविध योजनांसाठी कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी यादी प्रकाशित करणे आवश्यक आहे.

कलम 4 (1) (ब) (xiii)

महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9)कार्यालयातील मिळणाऱ्या / सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती.

परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार

| अ. क्र. | परवाना धारकाचे नांव | परवान्याचा प्रकार | परवाना क्रमांक | दिनांक पासून | दिनांक पर्यंत | साधारण अटी | परवान्याची विस्तृत माहिती |
|---------|---------------------|-------------------|----------------|--------------|---------------|------------|---------------------------|
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

प्रकार उदा.जर वांहनाचा परवाना असेल तर दुचाकी/चारचाकी/जड वाहन इ.चा तपशील विस्तृत माहिती- विषयावर परवान्याची माहिती उदा.अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्वे नं.आवश्यक आहे इ.

टिप :- प्रत्येक परवान्याच्या प्रकारानुसार वेगळी यादी तयार करणे आवश्यक आहे.

कलम 4 (1) (ब) (xiv)

महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9),कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे. चालू वर्षाकरिता.

| अनु. क्र. | दस्तऐवजाचा प्रकार | विषय | कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात | माहिती मिळविण्याची पद्धती | जबाबदार व्यक्ती |
|-----------|-------------------|-------|-------------------------------|---------------------------|-----------------|
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

- ◆ टेप.
- ◆ फिल्म.
- ◆ सिडी.
- ◆ फ्लॉपी
- ◆ इतर कोणत्याही स्वरूपात

कलम 4 (1) (ब) (xv)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9), कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे. उपलब्ध सुविधा.

- ◆ भेटण्याच्या वेळेसंदर्भात माहिती.
- ◆ वेबसाईट विषयी माहिती.
- ◆ कॉलसेंटर विषयी माहिती.
- ◆ अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- ◆ कामांच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- ◆ नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती.
- ◆ सुचना फलकाची माहिती.
- ◆ ग्रंथालय विषयी माहिती.

| अ. क्र. | सुविधेचा प्रकार | वेळ | कार्यपद्धती | ठिकाण | जबाबदार व्यक्ती/कर्मचारी | तक्रार निवारण |
|---------|-----------------|-------|-------------|-------|--------------------------|---------------|
| 1 | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम 4 (1) (ब) (xvi)

महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र (9) कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी (तेथील लोकप्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी.

| अ.क्र | शासकीय माहिती अधिकारीचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | ई-मेल | अपिलीय प्राधिकारी |
|-------|------------------------------|------------------------------|--------------|------------------|-------|-------------------|
| 1 | श्री. किरन तमनर | पर. उप अभियंता वॉर्ड क्र (9) | --- | 2333536-40 (341) | --- | मा.का.अ. |

ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी.

| अ.क्र. | सहाय्यक शासकीय माहिती अधिकारीचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | ई-मेल |
|--------|--------------------------------------|--------------|--------------|------------------|-------|
| 1. | श्री. राजेश विठ्ठलराव पाटील | कनिष्ठ लिपीक | --- | 2333536-40 (342) | --- |

क. अपिलीय अधिकारी.

| अ. क्र. | अपिलीय अधिकारीचे नांव | पदनाम | कार्य क्षेत्र | पत्ता/फोन | ई- मेल | यांच्या अधिनिस्त शासकीय माहिती अधिकारी |
|------------|--|----------------------|------------------|----------------------|-----------|---|
| 1 | श्री. एस.एम.कॉबडे रस्ते श्री. फारुखखाँन - डेनेज श्री. बि.डी.फड - इमारत | कार्यकारी अभियंता | --- | 2333536- 40 (318) | --- | उप अभियंता वॉर्ड क्र.9, |

टिप - शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी चे नांव व पदनाम ठळक अक्षरात दर्शनिय ठिकाणी अथवा स्वागत कक्षाजवळ फलकाद्वारे लावावी.

कलम 4 (1) (ब) (xvii)

महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता वॉर्ड क्र.9,कार्यालयातील प्रकाशीत माहिती.

कलम 4 (1) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधीत महत्वाची निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशनाकरीता तयार करणे व वितरीत करणे.

कलम 4 (1) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय/अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे. घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.

टिप - लोकप्राधिकारी/शासकीय माहिती अधिकारी हे सूचना फलक/वर्तमानपत्रक सार्वजनिक सुचना,प्रसारमाध्यमे,सूचना प्रसारण,इंटरनेट इ.चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.

Km-1
84/03/2025
उप अभियंता

(वॉर्ड क्र.9)

महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर